

BIL/SE/2023-24 31<sup>st</sup> July, 2023

To,

**BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

Scrip Code: 502355 (Equity) Scrip Code: 973556 (Debt)

Dear Sir/Madam,

**National Stock Exchange of India Ltd** 

5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Trading Symbol: BALKRISIND

Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copy of newspaper advertisement published in the Newspaper of Business Standard on 29<sup>th</sup> July, 2023 and Lokmat on 30<sup>th</sup> July, 2023, towards intimation of fixation of record date i.e Saturday, 12<sup>th</sup> August, 2023 for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 1<sup>st</sup> Interim Dividend on equity shares for the financial year 2023-24, if any to be declared at the Board Meeting of the Company to be held on Saturday, the 5<sup>th</sup> August, 2023.

Thanking you,

Yours faithfully,
For Balkrishna Industries Limited

Vipul Shah
Director & Company Secretary
And Compliance Officer
DIN: 05199526

Encl: a/a

Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India



## balkrishna industries limited

CIN: L99999MH1961PLC012185

Regd. Office: - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area,
Aurangabad - 431136, Maharashtra, India.

Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99

Website: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed **Saturday**, 12th August, 2023 as record Date for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 1s Interim Dividend on equity shares for the financial year 2023-24 to be declared at the Board Meeting of the Company to be held on Saturday, the 5th August, 2023, if any. The said 1st Interim Dividend shall be credited dispatched within 30 days from the date of declaration as per applicable provisions of Companies Act. 2013 to such Shareholders as on record date. The said notice may be accessed on the Company's website at www.bkt tires.com and also on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Balkrishna Industries Limite

Place: Mumbai Date: 28th July, 2023

Vipul Shah Director & Company Secretary 8 Compliance Office DIN: 05199526

### TANEJA AEROSPACE AND AVIATION LIMITED

Regd. Office: Belagondapalli Village, Thally Road, Denkanikottai Taluk, Krishnagiri Dist., Belagondapalli - 635114, Tamil Nadu, India Phone: 04347-233508, Fax: 04347-233414, E-mail: secretarial@taal.co.in, Website: www.taal.co.in, CIN: L62200TZ1988PLC014460

**EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDTED FINANCIAL RESULTS** FOR THE PERIOD ENDED JUNE 30, 2023

(Rs. in Lacs, except earnings per share)						
Г	CONSOLIDATED					
			Year Ended			
S		30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23	31-Mar-23	
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
	Total Income from operations (Net)	772.36	639.95	1,010.33	3,324.86	
1	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	463.46	337.48	421.92	1,643.78	
	B Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	463.46	290.48	421.92	1,596.78	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	343.73	183.08	288.38	1,098.60	
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	343.73	183.08	280.59	1,090.81	
ΙŒ	Equity share capital				1,246.54	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				9,710.47	
1	B Earnings Per Share (of Rs. 5/- each) (not annualised): (a) Basic earnings / (loss) per share (b) Diluted earnings / (loss) per share	1.38 1.38	0.73 0.73	1.16 1.16	4.41 4.41	

The distribution of standardist interioral results as follows:						
But to the		Year Ended				
Particulars	30-Jun-23	30-Jun-22	31-Mar-23	31-Mar-23		
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)		
Revenue from Operations	756.6	616.51	992.54	3,185.71		
Profit / (Loss) before tax	463.46	290.48	422.01	1596.88		
Profit / (Loss) after tax	343.73	183.08	288.46	1098.7		

- The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated, Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Stanalone and Consolidated Financial Results are available
- on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.taal.co.in). This statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 28, 2023.

Place: Pune Date: July 28, 2023

For Taneja Aerospace and Aviation Limited Managing Director



## NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

CIN: U67120MH1992PLC069769

Regd. Office: Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Extract of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

(Rs. in Crores unless otherwise stated)

Nifty50

	(nor in stores unless states)							
		Standalone			Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total income from operations	2,832.57	11,181.03	2,487.74	2,987.11	11,856.23	2,641.93	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items, including discontinued operations)	2,149.69	9,452.53	1,913.92	2,513.19	9,913.61	2,181.44	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items, including discontinued operations)	2,149.69	9,452.53	1,913.92	2,490.31	9,913.61	2,181.44	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items, including discontinued operations)	1,597.89	7,232.90	1,486.98	1,843.96	7,355.99	1,689.08	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,606.86	7,207.61	1,458.44	1,849.91	7,337.94	1,665.70	
6	Equity Share Capital	49.50	49.50	49.50	49.50	49.50	49.50	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-	16,626.91	-	-	20,428.97	-	
8	Earnings per equity share for profit from continuing and discontinued operations (FV ₹ 1 each)- Basic and Diluted (₹)	32.28*	146.12	30.04*	37.26*	148.58	34.13*	
	* Not annualised			1			1	

### Note:

Place: Mumbai

Date: July 27, 2023

- 1 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results pursuant to Regulation 33 of Securities Contracts (Regulation) (Stock Exchange and Clearing Corporations) Regulations, 2018, as amended from time to time, read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on our website www.nseindia.com
- 2 The statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting held on July 26, 2023 and approved by the Board of Directors in its meeting held on July 27, 2023.

For and on behalf of the Board of Directors

Ashishkumar Chauhan Managing Director & CEO DIN: 00898469

# 🏙 JCT LIMITED

### **JCT LIMITED**

CIN: L17117PB1946PLC004565 Regd. Office: Village Chohal, Distt. Hoshiarpur-146024 (Punjab), Phone: 91-01882-258780, Fax: 91-01882-258059, Website: www.jct.co.in, Email:jctsecretarial@jctltd.com

NOTICE OF 74th AGM, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that

1. The 74th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 21st day of August 2023 at 11:30 am IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 74th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 , 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022 and 10/2022 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021, 8th December 2021, 05th May 2022 and 28th December 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 12th May 2020, 15th January 2021 and 05th January 2023 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue.

2. In terms of MCA Circular/s and SEBI Circular, the Notice of the 74th AGM and the Annual Report for the ear 2022-23 including the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2023 ("Annua" Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The requirement of sending physical copy of the Notice of the 74th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEB

3. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 14th August, 2023 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 74th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") Members are requested to please take note of following facts:

The Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 74th AGM, will be transacted through

i. The remote e-Voting period will commence on Friday, 18th August, 2023 at 9:00 A.M (IST). The remote e-Voting period ends on Sunday, 20th August, 2023 at 5:00 P.M (IST).

v. Any person who acquires shares and becomes a member of the company after dispatch of notice in

AGM and holding shares as on the cut-off date i.e. 14.08.2023 may obtain the login id and password by sending a request at ictsecretarial@ictltd.com or evoting@nsdl.co.in. However if a person is alread egistered with NSDL for e-Voting then existing user ID and password can be used for casting vot i. Members may further note that

. The remote e-Voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once he vote on resolution is cast by the members, the member shall not be allowed to change it subsequently b. The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM

ut shall not be entitled to cast their vote again through e-Voting system during 74th AGM. . Only a person whose name is recorded in the register of members/beneficial owners as on the cut-of date, shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 74th AGM throug /C/OAVM facility as well as e-voting at the 74th AGM. vii. The Notice of the 74th AGM and the Annual Report for the year 2022-23 including therein the Audited

Financial Statements for the year 2022-23, will be available on the website of the Company www.jct.co.in and the website of BSE Limited at www.bseindia.com. viii. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to (Mr. Aman Goyal) a

x. Those members holding shares in physical mode whose email addresses are not registered with the Company, may register their email address by sending, scanned copy of a signed request lette mentioning name, folio number scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to ial@jctltd.com). Members holding shares in Demat mode can update their email ad

ne Depository Participant. The register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 15th ugust 2023 to 21st August 2023 both days inclusive, for annual closing.

Place: Hoshiarpui Date: 28.07.2023

Place: Chennai

Date: July 29, 2023

For more information please contact:

Sundaram Asset Management Company Ltd

**NOTICE** 

the website of AMFI viz., www.amfiindia.com.

www.sundarammutual.com for the list of branches).

Kanwar Nitin Singh Company Secretary

Disclosure of Annual Report of the Schemes of Sundaram Mutual Fund

Notice is hereby given to the Unitholders of the schemes of Sundaram Mutual Fund ("the Fund") that in accordance

with Regulation 54 and 56 (1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and applicable circulars issued from time

to time, the Annual Report and Abridged Annual Report of the schemes of the Fund for the year / period ended

March 31, 2023 has been hosted on the website of Sundaram Mutual Fund viz. www.sundarammutual.com and on

Further, Unitholders may also request for a physical or electronic copy of the Annual Report / Abridged Annual

Report, by writing to us at customerservices@sundarammutual.com from their registered email ids or by sending an

SMS through registered mobile number on 73389 33443 or by calling on our toll free number 1860 425 7237 or by

submitting a written request at any of the nearest branches (ISCs) of the Fund (please refer our website

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC

and also advised to link their PAN with Aadhar Number. Further, unit holders can view the Investor Charter available

on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution (IDCW) Payments.

ANDHRA PRADESH TECHNOLOGY SERVICES LIMITED

(Government of AP Undertaking)

3rd Floor, R & B Building, Opp. Indira Gandhi Municipal Stadium,
MG Road, Labbipet, Vijayawada - 520 010, Andhra Pradesh, India

Tender Call Notice for Selection of State Level Agency (SLA) for Supply of Technical Manpower to Maintain ERO-Net and other related activities for Chief Electoral Officer, Andhra Pradesh, For Further Details Regarding Detailed Tender

Notification, Please Visit https://www.apts.gov.in/tenders and www.apeprocurement.gov.in

Sd/- Managing Director, A.P. Technology Services Ltd.

# D.P. WIRES LIMITED

Registered Office: 16-18A, INDUSTRIAL ESTATE, RATLAM (M.P.) 45700'
Website: www.dpwires.co.in, Email: investors@dpwires.co.in

Particulars	For the quarter ended 30/06/2023				
	(Q1 FY2324 vs Q1 FY2223)				
Revenue up by	33%				
EBIDTA up by	49%				
PAT up by	46%				
EXTRACT OF FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023					
	₹ in Lakhe (Evcent ED				

Darticulare	Qua	Year Ended	
Particulars	30 <sup>st</sup> June 2023	30 <sup>st</sup> June 2022	31 <sup>st</sup> March, 2023
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	26,739.01	20,097.28	1,22,130.95
Net Profit for the period (before Tax and Exceptional item)	1,485.45	1,013.24	5,532.57
Net Profit for the period before tax (after Exceptional item)	1,485.45	1,013.24	5,532.57
Net Profit for the period after tax (after Exceptional item)	1,111.01	761.12	4,101.42
Total Comprehensive Income for the period			4 404 04

1,111.01 761.12 4,104.2 Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 1,356.80 1,356.80 1,356.8 eserves (excluding Revaluation Reserve as p 17.790.3 the audited Balance Sheet of the previous year) arnings Per Share (face value of Rs. 10/- each or continuing and discontinued operations) asic: (not annualized for the quarter ended) 8.19 5.61 30.23 Diluted: (not annualized for the quarter ended) 8.19 5.61 30.23

The above financial is an extract of the detailed format of Financial Results filed with the Nationa Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended 30th June, 2023 are available on the Website of NSE at <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and Company's website at www.dpwires.co.in

For Sundaram Asset Management Company Ltd

Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215

Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,

Royapettah, Chennai-14.

Secretary & Compliance Officer

For. D. P. Wires Limited

SUNDARAM MUTUAL

Date: 26th July, 2023

Arvind Kataria (CFO and WTD)
DIN- 00088771

R Ajith Kumar

# Freshtrop

# CIN: L15400GJ1992PLC018365

Reg. Office: A 603, Shapath IV, S. G. Road, Ahmedabad - 380015 Tel: 079 40307050-59, Website: www.freshtrop.com

# NOTICE

2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("Rules"), the details such as Names, Folio No./DP ID and Client ID of the shareholders of Freshtrop Fruits Limited ("Company") who have not encashed or claimed dividend for 7 (seven) consecutive years or more, are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF") have been uploaded on the website of the Company at https://freshtrop.com/investors/#investor-relations.

The Company has completed dispatch of Individual communication to the concerned shareholders of the Company at their latest available address. In this connection please note the following:

- 1) In case you hold shares in physical form: Duplicate share stand automatically cancelled.
- 2) In case you hold share in electronic form: Your demat account will

the Company will proceed to transfer the liable Equity Shares in favour of IEPF Authority without any further notice.

the Company at the Registered Office or the Registrar and Share Transfer Agent of the Company - M/s. Bigshares Services Private Limited at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093 Phone: 022-62638200, e-mail id: investor@bigshareonline.com / shwetas@ bigshareonline.com to claim the unpaid Dividend.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend

Date: 28.07.2023

Place: Ahmedabad

ASHOK MOTIANI MANAGING DIRECTOR



# पंजाब नैशन्त बैंक 🔘 punjabnational banl

SHARE DEPARTMENT, BOARD & CO-ORDINATION DIVISION PLOT No. 4, DWARKA SECTOR-10, NEW DELHI-110075 Email Id: hosd@pnb.co.in, Tel # 011-28044857

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Share Certificates of the Bank mentioned below have been reported lost/misplaced/stolen and the registered holders thereof / claimants thereto have requested for issue of duplicate share certificate(s)

	\ <i>'</i>	Folio No.	Share Certificate No.	Distinctive No. of Shares	No. of Shares
1.	Pawan Kumar (deceased)	1352162	033771	6740521831-	230
	Suman (Jt. Holder-1)			6740522060	
2.	Harinadh T	1303062	031095	6740193736-	115
	Radhika T (Jt. Holder-1)			6740193850	
	<b>No.</b>	No.  1. Pawan Kumar (deceased) Suman (Jt. Holder-1) 2. Harinadh T	No.         No.           1.         Pawan Kumar (deceased) Suman (Jt. Holder-1)         1352162           2.         Harinadh T         1303062	No.         No.         Certificate No.           1.         Pawan Kumar (deceased) Suman (Jt. Holder-1)         1352162 3033771           2.         Harinadh T         1303062 031095	No.         Certificate No. of Shares           1.         Pawan Kumar (deceased) Suman (Jt. Holder-1)         1352162 3033771 6740522060         6740521831-6740522060           2.         Harinadh T         1303062 031095 6740193736-

In case any person has any claim in respect of the said shares/any objection(s) for the issuance of duplicate certificate in favour of the above stated shareholders/ claimants, he/she/they should lodge their claim or objection within 15 days of the date of publication of this Notice. If within 15 days from the date hereof no claim is received by the Bank in respect of the said certificate, duplicate share certificate/letter of confirmation will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned certificate(s).

For Punjab National Bank

Date: 28.07.2023 (Ekta Pasricha) Place: New Delhi

# Precot Limited

(CIN: L171111Z1962PLC001183)

Regd. Office: SF No.559/4, D-Block, 4th Floor, Hanudev Info Park, Nava India Road. Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422 - 4321100 E-mail: secretary@precot.com, Website: www.precot.com

# **NOTICE TO SHAREHOLDERS**

Dear Member(s)

. Notice is hereby given that the 61st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 27<sup>th</sup> September 2023 at 3.00 PM (IST) through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice which wil be circulated for convening the AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) circular issued i December 2022 and SEBI circular issued in January 2023, the Company has decided to conduct the AGM through VC/ OAVM facility without the physical presence of the Members

The Notice of 61st AGM and the Annual report for the year 2023 including the Standalone and Consolidated Financial Statements for the year ended 31st March 2023 ("Annual Report") will be sent only by e.mail to those shareholders who have registered their e-mail id's wit depositories or with the Company/ Registrar and Transfer Agent (RTA) . ii accordance with MCA and SEBI circulars as mentioned above. Members can join and participate in the 61st AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 61st AGM through electronic mode and the manner of participation in the remote evoting or casting vote during the AGM are provided in the Notice of 61st AGM. Members participating through the VC/OVAM facility shall be counted for the purpose of reckoning the auorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of 61st AGM and Annual Report for the financial year 2022-23 wil be made available on the company's website\_www.precot.com and on the website of National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Members holding shares in physical form, whose e, mail addresses are not registered with the Company/RTA Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Limited www.linkintime.co.in and registe their email ids in https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html Alternatively, members may send the request letter along with the requisite documents as listed in the website to the RTA through postal means to their address at Link Intime India Private Limited, "Surya", 35, Mayflower Avenue Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028.

Members holding shares in demat mode, may please contact the Depository Participant (DP) and register the email address and bank details in the demat account as per the process followed and advised by their DP.

Please note that the email ID secretary@precot.com is designated for the purpose of enabling shareholders to obtain Notice of the 61st AGM, Annua Report and / or login details for joining the 61st AGM through VC/OAVM facility including e-voting.

Those shareholders who have already registered their e-mail address are requested to keep their e-mail addresses validated with their depository participants / the Company's RTA, Link Intime India Private Limited to enable servicing of notices / documents / Annual Reports electronically to their e-mail address.

Considering the above, we urge the shareholders to update their e-mail ID Bank account details & Permanent Account Number (PAN) with the Company / Depository Participant to ensure receipt of the Annual Repo

Members of the Company and is in compliance with the MCA and SEB

and other communications from the Company he above information is being issued for the information and benefit of all the

For Precot Limited Coimbatore S. Kavitha 28.07.2023 Company Secretary

(Investment Manager to Sundaram Mutual Fund) CIN: U93090TN1996PLC034615 No. 21, Patullos Road, Chennai 600 002. Regd. Office: Mutual fund investments are subject to market risks, please read all scheme related documents carefully before investing. Returns are not assured or guaranteed.

Invitation of Scheme of Compromise or

Arrangement u/s 230 of Companies Act 2013

M/s. DHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED (In

Liquidation) [as per Regulation 2B of IBBI Liquidation Process

Regulation] [CIN: L15421TN1987PLC014454] Reg.off. : PGP

Liq.Office: SPP Insolvency Professionals LLP, No.27/9, Nivedh

LAST DATE FOR SUBMISSION OF SCHEME / PROPOSAL

14th August, 2023 5:00 PM

M/s.DHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED is under

Liquidation pursuant to order of the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench ("NCLT") Vide no:

IA(IBC)/1023(CHF)/2022 in IBA/976/2019 dated 28th June 2023

CA Mahalingam Suresh Kumar, Liquidator hereby invites

submission of "Scheme of Compromise or Arrangement with

Creditors and Members" from prospective applicants on or before

CA Mahalingam Suresh Kumar, M/s. SPP Insolvency Professionals

LLP, No.27/9, Nivedh Vikas, Pankaja Mill Road, Puliyakulam,

Coimbatore, TN-641045. Email Id: dscl.liquidation@gmail.com

• The details of the CD & Process document can be obtained from

The applicant shall be eligible for submission of Scheme under

the provision of Companies Act, Insolvency & Bankruptcy Code,

Date: 28/07/2023 CA Mahalingam Suresh Kumar, Liquidator.

Place: Coimbatore | IBBI/IPA-001/IP-P00110/2017-2018/10217

the office of Liquidator after executing requisite NDA

14th August, 2023 5.00 PM to the Liquidator's office:

/msureshkumar@icai.org Ph no. 73730-52341

SEBI [SAST] Regulations and other related laws.

HOUSE 57, Sterling Road, Nungambakkam, Chennai - 600 034

Vikas, Pankaja Mill Road, Puliyakulam, Coimbatore – 641045.

# FRESHTROP FRUITS LIMITED

Notice is hereby given that pursuant to the provisions of Companies Act.

certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will

be debited for the shares liable for transfer to the IEPF. In the event valid claim is not received on or before 5th November, 2023,

The concerned shareholders are therefore informed to promptly contact

from IEPF authority by filing Form IEPF-5

FOR FRESHTROP FRUITS LIMITED



बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन क्र : एल१९१९एमएच१९६१पीएलसी०१२१८५ नोंदणीकृत कार्यालय :- बी-६६, वाळूज एमआयडीसी, वाळूज इंडस्ट्रियल एरिया, औरंगाबाद - ४३१ १३६, महाराष्ट्र, भारत. टेलि क. + ९१ २२ ६६६६ ३८००, फॅक्स: + ९१ २२ ६६६६ ३८९८/९९ वेबसाईट : www.bkt-tires.com ई-मेल : shares@bkt-tires.com

### स्चना

सूचित करण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ सेक्शन ९१ आणि त्याअंतर्गत लागू असलेले नियम आणि सेबीचे नियमन ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) अधिनियम २०१५ अन्वये शनिवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२३ रोजी सर्व पात्र भागधारकांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता प्रथम अंतरिम लाभांश देण्यासंदर्भातील बैठक आयोजित केली असून, दि.०५ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनी संचालक मंडळच्या बैठकीत यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. प्रथम अंतरिम लाभांश भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार घोषित दिनांकापासून ३० दिवसांच्या आत देण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या www.bkt-tires.com या वेबसाइटवरून आणि स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर पाहता येईल.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/-विपुल शाह

ठिकाणः मुंबई तारीखः २८ जुलै,२०२३ संचालक व कंपनी सचिव आणि कंप्लायन्स अधिकारी DIN: 05199526

